

8th February 2023

BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400001 Scrip Code: BSE – AJANTPHARM 532331	National Stock Exchange of India, Exchange Plaza, 5 th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Scrip Code: NSE AJANTPHARM EQ
--	--

Dear Sir/Madam,

Sub.: Publication of Postal Ballot Notice

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of Postal Ballot Notice of the company published in Economic Times (English) & Navshakti (Marathi), on Wednesday, 8th February 2023.

Kindly take note of the same.

Yours Faithfully,

Gaurang Shah
VP – Legal & Company Secretary

Encl: a/a

Cairn Oil & Gas Seeks Further Extension for R'sthan Block

Production sharing contract extension needed to exploit things fully, else can't make it work: CEO Nick Walker

Kalpana.Pathak@timesgroup.com

Bengaluru: Cairn Oil & Gas, a unit of Vedanta, wants a further extension of the production sharing contract (PSC) for its Rajasthan block, Nick Walker, CEO of Cairn Oil & Gas, told ET.

"We are very pleased to get the PSC extension for 2030, but we have other opportunities to develop there. So we need to think

about a further extension so we can exploit things fully. Otherwise we can't make it work," said Walker. He added though the company will invest now, most of the recovery will happen post 2030. Thus, the PSC needs an extension.

"We are asking if the PSC can be extended till the life of the field as it happens globally," Walker said, adding there are discussions if the same (tax) regime that is applied to new exploration blocks can be

applied to the older ones.

Last October, Cairn signed a 10-year PSC for its Rajasthan block, until May 2030, with the petroleum & natural gas ministry (MoPNG). The government had accorded its approval for extension of the PSC under the Pre-NELP Extension Policy.

This approval was long awaited by the company, which had been seeking a PSC extension. It



had moved court after its request to the government in 2009 to extend the PSC did not elicit any response. The government had been extending the PSC from time to time for brief periods since May 2020.

This extension, the company had said in October, paves way for investment of as much as \$5 billion over the next three years as it plans to expand oil production to almost 500,000 barrels a day.

"Today we have a recovery of 12%, so there is a lot that needs to be

done and we need to accelerate our operations," said Walker, adding that if the company brings some technology from North America to here, there is significant opportunity to develop the blocks economically.

Home to prolific fields, Cairn has earmarked extensive investment in technologies to enhance recovery. The field also carries potential for new explorations and is also home to unconventional shale exploration.

The block, with 38 discoveries, till date has total in place hydrocarbons of 5.9 billion barrels of oil equivalent.

Ministry Of Micro, Small & Medium Enterprises, Govt. Of India
MSME TECHNOLOGY DEVELOPMENT CENTRE (CDG)
 A-71, Industrial Area, Faridabad 282002, U.P. | www.cdginia.net
2 DAYS CERTIFICATE PROFESSIONAL COURSE ON
CYBER SECURITY & ETHICAL HACKING
 Course Duration (ONLINE) Date: 11 & 12 February 2023
 2 Days Time: 1:00 PM to 6:00 PM
 Course Content: Cyber Security, Different Cyber Attacks, Ethical Hacking Phases and VAPT, Network Security Methodology, Phishing Fraud, Kali Linux tools for hackers, Penetration Testing Tools, Forensic Investigation Process, Data Recovery, Data Sanitization process, Laptop Forensics, USB Hacking, Mobile Monitoring Software and tools, Audit Strategy Designing and Execution, Cyber Security Domains and Career Objectives More Topics
 Fees: Rs. 3,000/- (Study material in soft copy shall be provided)
 Coordinator: 9810899061, 9953920498
 GOVERNMENT OF INDIA CERTIFICATE WILL BE AWARDED

\$300-400 M ANNUAL CONTRACT LIKELY Greenko to Supply Green Ammonia to Germany's Uniper

Our Bureau

Mumbai: Hyderabad-based Greenko Group plans to supply green ammonia to Germany's biggest gas trader Uniper, the companies said on Tuesday.

The two firms signed a memorandum of understanding and heads of terms agreement for exclusive negotiations for the offtake of 250,000 tonnes per annum of green ammonia. This will make Greenko the first Indian company to export green ammonia.

Although not specified, sources in the know said the agreement would be for 8-10 years, starting 2025. Greenko and Uniper also did not reveal the commercial terms of agreement. Industry watchers pegged this to be a \$300-400 million annual contract.

Greenko, backed by GIC Holdings, Abu Dhabi Investment Authority and Japan's ORIX Corp, will supply green ammonia from phase one of the 1-million-tonne-per-annum production facility of subsidiary ZeroC at Kakinada.

Aside from green ammonia, Uniper and Greenko also intend to collaborate on the deployment of similar flexible renewable electricity to other hydrogen products such as e-methanol and sustainable aviation fuels, the companies said.

"The Greenko Kakinada project is a very promising opportunity to source green ammonia and secure the supply of low carbon hydrogen products for Germany," Uniper chief commercial officer Niek den Hollander said.

Uniper's move comes in the backdrop of an energy crisis faced by the European Union since last February following the Russia-Ukraine war. Germany has since been looking at diversifying its energy sourcing.

Green hydrogen is hydrogen produced by splitting water by electrolysis. The hydrogen produced can be combined with nitrogen to make green ammonia, which has multiple applications including in fertiliser manufacturing and as a fuel.

"We are partnering with a world-class technology partner in John Cockerill and will jointly develop large-scale green molecule projects in India," said Anil Chalamalasetty, founder and chief executive of Greenko.

Correction

The interview with revenue secretary Sanjay Malhotra carried on February 3 said: "About 150 exemptions have been extended, 75 for five years after review, and seven for two years." The right position is exemptions on five items were extended further to another five years and on seven items for two years. Exemptions on about 40 items were reviewed and not extended.

SBI
 Commercial Clients Group, Corporate Centre, 12th Floor, State Bank Bhavan, Mumbai - 400021

NOTICE INVITING TENDER
 RFP No: SBI/CCG/HR & Admin/2022-23/01 DATED: 08.02.2023
 Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for Request for Proposal for Selection of Consultants for Transformation of Corporate Banking to Tech driven franchise. For details, please visit 'Procurement News' at https://www.bank.sbi
 Commencement of download of RFP: From 08.02.2023.
 Last date and time for submission of bids: 27.03.2023 up to 15:00hrs.
 Place: Mumbai
 Date: 08.02.2023
 Deputy General Manager (HR & Admin)

CHAMBAL FERTILISERS AND CHEMICALS LIMITED
 CIN : L24124RJ1985PLC003293
 Registered Office: Gadejan, Distt. Kota, Rajasthan, PIN - 325 208
 Telephone No. : 91-744-2782915, Fax: 91-7455-274130
 Corporate Office: 'Corporate One', First Floor, 5, Commercial Centre, Jasola, New Delhi - 110 025
 Telephone Nos.: 91-11-46581300, 41697900, Fax: 91-11-40638679
 E-mail: isc@chambal.in; Website: www.chambalfertilisers.com

NOTICE OF RECORD DATE FOR INTERIM DIVIDEND
 Notice is hereby given that Thursday, February 16, 2023 has been fixed as record date for the purpose of determining the eligibility of shareholders for payment of interim dividend of Rs. 4.50 per equity share of Rs. 10/- each of the Company, declared by the Board of Directors at its meeting held on Tuesday, February 07, 2023.
 For Chambal Fertilisers and Chemicals Limited Sd/-
 New Delhi Rajveer Singh
 February 07, 2023 Vice President - Legal & Secretary

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd, First Floor, Feroze Gandhi Market, Ludhiana 141001

PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET
 [See proviso to rule 8(6)]
 Notice for sale of immovable assets
 E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder:

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Chadha Super Cars Pvt Limited (Loan No. 010251005872), Geeta Chadha, Sumesh Chadha, Krishan Kumar Chadha	1. Property Measuring 10k-0m, Comprised In Khasra No.110/5/2, 110/6/1, 110/15/2 Khatta No.47/57 As Per Jamabandi For Year 2008-09 Situated At Village Malwal, H.B No.201 Teh. And Distt. Ferozepur, Waskia No.566 Dt.04.05.2012, In Favour Of M/s Chadha Super Cars Pvt. Ltd Through Director Sumesh Chadha.	Rs. 27,76,65,008.99 as on 01/01/2023.	Rs. 4,43,50,000/- for Ferozepur property Rs. 44,35,000/- for Ferozepur property	24, February 2023 from 11:00 AM to 1:00 PM	09 March 2023, from 11:00 AM to 1:00 PM

The online auction will take place on the website of e-auction agency M/s NexXen Solutions Private Limited (URL Link: https://disposalhub.com). The Mortgages/ notices are given a last chance to pay the total dues with further interest till 07 March, 2023 before 5:00 PM failing which, this/these secured asset(s) will be sold as per schedule.
 The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Ltd, First Floor, Feroze Gandhi Market, Ludhiana - 141001 on or before 07 March, 2023 before 5:00 PM and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before 07 March, 2023 before 5 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Ltd, First Floor, Feroze Gandhi Market, Ludhiana 141001 on or before 07 March, 2023 before 5:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at Ludhiana.
Note: The Excise and Taxation Department, Punjab has imposed a lien under the PVAT Act, section 35, 38 on the above mentioned properties, which is under challenge before the Hon'ble Punjab and Haryana High Court in CWP 20040/2021 titled ICICI Bank v. State of Punjab, on the ground that the Bank has a first charge over the properties and in which notice has been issued.
 For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the e-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 9780139915/7304914763
 Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augoo Assets Management Private Limited have also been engaged for facilitating the sale of this property.
 The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons.
 For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s
 Date: February 08, 2023
 Place: Mumbai
 Authorised Officer
 ICICI Bank Limited

GSK GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
 Registered Office: Dr. Annie Besant Road, Mumbai 400030 • Website: www.gsk-india.com
 Email: askus@gsk.com • Corporate Identity Number: L24239MH1924PLC001151

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022
 (₹ in Lakhs)

Particulars	Standalone						Consolidated					
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
	3 months ended 31.12.2022	Preceding 3 months ended 30.09.2022	Corresponding 3 months ended 31.12.2021	9 months ended 31.12.2022	9 months ended 31.12.2021	Year ended 31.03.2022	3 months ended 31.12.2022	Preceding 3 months ended 30.09.2022	Corresponding 3 months ended 31.12.2021	9 months ended 31.12.2022	9 months ended 31.12.2021	Year ended 31.03.2022
1 Revenue from continuing operations	79911	90561	80798	243418	242559	321751	80230	91687	81592	246427	246840	327803
2 Profit before Exceptional Items from continuing operations	23490	26233	18871	65645	58513	76187	23562	26215	18968	65780	58912	76747
3 Exceptional Items [net]	(1137)	-	(1792)	(1137)	(1792)	1158	(1137)	-	(1792)	(1137)	(1792)	1158
4 Profit before tax from continuing operations	22353	26233	17079	64508	56721	77345	22425	26215	17176	64643	57120	77905
5 Profit before tax from discontinued operations	-	-	1693	413	5593	170818	-	-	1693	413	5593	170818
6 Net Profit after tax from continuing operations	16403	19356	13756	47322	43245	37658	16456	19342	13828	47421	43543	38077
7 Net Profit after tax from discontinued operations	-	-	1207	305	4024	131395	-	-	1207	305	4024	131395
8 Net Profit after tax from continuing operations & discontinued operations	16403	19356	14963	47627	47269	169053	16456	19342	15035	47726	47567	169472
9 Total comprehensive income for the period	15545	19745	14963	47158	47269	168868	15598	19731	15035	47257	47567	169287
10 Paid-up Equity Share Capital (Face value per share ₹ 10)	16941	16941	16941	16941	16941	16941	16941	16941	16941	16941	16941	16941
11 Other Equity	-	-	-	-	-	250821	-	-	-	-	-	249355
12 Earnings Per Share (EPS) (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)												
Basic and diluted EPS before Exceptional Items (₹)	10.19	11.42	9.43	28.62	28.50	99.05	10.21	11.42	9.47	28.67	28.68	99.29
Basic and diluted EPS after Exceptional Items (₹)	9.68	11.42	8.83	28.11	27.90	99.79	9.71	11.42	8.88	28.17	28.08	100.04
	Not Annualised						Not Annualised					

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the website of the Company at www.gsk-india.com and on the website of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.
- The above Results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 7th February, 2023.

Place: Mumbai
 Date: 7th February, 2023

By Order of the Board
 Bhushan Akshikar
 Managing Director
 DIN: 09112346

ajanta pharma limited
 (CIN No. L24230MH1979PLC022059)
 Regd. Office: "Ajanta House", Char koop, Kandivli (West), Mumbai - 400 067
 Tel No. 022 66661000; Fax No. 022 66661200
 Website: www.ajantapharma.com; Email: investors@ajantapharma.com

NOTICE
 The Members are hereby informed that in compliance with General Circular No. 14/2020 dated 08th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021, 3/2022 dated 5th May 2022 and 11/2022 dated 28th December 2022 and other Circulars, if any, issued by Ministry of Corporate Affairs, (MCA Circulars) the Company has completed dispatch of Postal Ballot Notice on Tuesday, 7th February 2023 only through electronic mode to the members whose email addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 3rd February 2023 being the cut-off date, seeking approval of members by way of Ordinary resolution for re-appointment and remuneration of Mr. Yogesh Agrawal as Managing Director and Mr. Rajesh Agrawal as Joint Managing Director.

The Company has engaged Central Depository Services (India) Limited ("CDSL") to provide the remote e-voting facility to its Members for the postal ballot. The remote e-voting period will commence on Wednesday, 8th February 2023 at 09:00 a.m. (IST) and end on Thursday, 9th March 2023 at 05:00 p.m. (IST). Thereafter, the remote e-voting module will be disabled by CDSL. Voting rights of members will be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. Communication of assent or dissent of members should be only through the remote e-voting system. Detailed procedures for e-voting has been enumerated in the Notice. Once vote on the resolution is cast by the member, the same cannot be changed.

The Members may also note that the Postal ballot Notice is also available on the Company's website at www.ajantapharma.com, on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.

Board of Directors of the Company have appointed Mr. Alwyn Dsouza of Alwyn D'Souza & Co., or failing him Mr. Jay D'Souza of Jay D'Souza & Co., Practising Company Secretaries as the Scrutinizer for conducting the remote e-voting process in fair and transparent manner.

In case of any queries, the Members may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or investorgrievance@ajantapharma.com or contact at 1800225533.

The Members are requested to carefully read the instructions contained in the Notice.

For Ajanta Pharma Limited Sd/-
 Place: Mumbai Gaurang Shah
 Date: 7th February 2023 VP - Legal & Company Secretary

EPL LIMITED
 Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.
 Tel: +91 22 2481 9000/9200, compliance@eplglobal.com www.eplglobal.com
 Regd. Office: P.O. Vasind, Taluka Shahapur, Thane 421604, Maharashtra
 Tel: +91 9673333971 CIN: L74950MH1982PLC028947

LEADING THE PACK
 Sustainably

GLOBAL OPERATIONS
 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022
 (₹ in Million, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended	
		31-Dec-2022	31-Dec-2021	31-Dec-2022	31-Mar-2022	31-Dec-2022	31-Mar-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income	9,492	8,865	27,401	34,448		
2	Profit before exceptional items and tax	640	667	1,867	2,888		
3	Profit before tax for the period after exceptional items	640	667	1,856	2,888		
4	Profit after tax for the period attributable to the owners of the Company	628	571	1,424	2,144		
5	Total comprehensive income attributable to owners of the Company	1,342	593	1,786	2,417		
6	Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)	636	632	636	632		
7	Other equity (excluding Revaluation reserves)	-	-	-	17.61		
8	Earnings Per Share (EPS) (in ₹)^						
	Basic	1.98	1.81	4.49	6.79		
	Diluted	1.98	1.80	4.49	6.77		
		(^ Quarterly figures are not annualised)					

INDIA STANDALONE
 EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022
 (₹ in Million, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended	
		31-Dec-2022	31-Dec-2021	31-Dec-2022	31-Mar-2022	31-Dec-2022	31-Mar-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income	3,271	2,937	10,094	12,086		
2	Profit before exceptional items and tax	389	262	1,530	1,972		
3	Profit / (loss) for the period after exceptional items	389	262	1,530	1,972		
4	Net Profit / (loss) after tax for the period	495	210	1,472	1,764		
5	Total comprehensive income / (loss) for the period	495	208	1,474	1,764		
6	Paid-up equity share capital (Face Value ₹ 2/- each)	636	632	636	632		
7	Other equity (excluding Revaluation reserves)	-	-	-	7,566		
8	Net Worth	7,997	7,427	7,997	7,800		
9	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-		
10	Debt Equity Ratio	0.31	0.34	0.31	0.28		
11	Earnings Per Share (EPS) (in ₹)^						
	Basic	1.55	0.66	4.63	5.55		
	Diluted	1.55	0.66	4.62	5.53		
		(^ Quarterly figures are not annualised)					
12	Capital Redemption Reserve	-	-	-	-		
13	Debt Redemption Reserve	-	-	-	-		
14	Debt Service Coverage Ratio (in times)	2.09	4.65	3.33	7.83		
15	Interest Service Coverage Ratio (in times)	6.98	7.24	10.22	13.33		

NOTES:

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 7 February 2023.
- The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 filed with stock exchange pursuant to Regulation 33 and Regulation 52 read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
- The full format of the standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.eplglobal.com).
- For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.eplglobal.com).

For EPL Limited
 Anand Kripalu
 Managing Director and Chief Executive Officer

Place: Mumbai
 Date: 7 February 2023

Platina & Green Maple Leaf
 FULLY RECYCLABLE LAMINATE TUBES
 SUCCESSFUL APR RECOGNITION

www.eplglobal.com

यूको बँक
Yuko Bank

UCO BANK
(A Govt. of India undertaking)
Honours Your Trust

परिशिष्ट
ताबा सूचना नियम-८(१) (अचल मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी,
सूक्ष्म व्याज (अंमलबजावणी) च्या नियम ३ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करतांना आर्थिक मालमत्ता आणि सुरक्षा व्याजाची अंमलबजावणी (अधिकारित), २०२२ अंतर्गत सुरक्षा आणि पुरवठा अंतर्गत युको बँकेचे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षीर केलेले) नियम, २००२ ने दिनांक ३०.११.२०२२ रोजी कर्जदार/गहाणदार/जमीनदार श्री. किशोर उमचंद तलेंडा आणि श्रीमती जयंता किशोर तलेंडा यांना नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ११,११,३२६.१५/- (अकरा लाख अकरा हजार तीनशे सव्वीस आणि फक्त पंधरा पैसे) २८.०१.२०२२ रोजी अशी परतकडे करण्याचे आवाहन करणारी हिमांड नोट जारी केली. (३१.०८.२०२२ पर्यंतच्या व्याजासह) वरील रकमेवरील करार द्याने अनुषंगिक खर्च, खर्च, शुल्क इत्यादींसह सदर नोटीस मिळाल्याची तारीखेपासून ६० दिवसांच्या आत.

कर्जदार/गहाण देवणारा/जमीनदार रक्कम परत करण्यात अयशस्वी ठरला आहे, याद्वारे कर्जदार/गहाण देवणारा/जमीनदार आणि सामान्यतः जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. या २ फेब्रुवारी २०२३ रोजी सिव्हरिटी इंटेरेट (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ सह वाचलेल्या अधिनियमाच्या कलम १३ च्या उप-सेखन (४) अंतर्गत.

कर्जदार/गहाणदार/जमीनदार आणि सामान्यतः जनतेला याद्वारे मालमत्तेचा व्यवहार न करण्याबाबत सावध केले जाते. २८.०१.२०२२ पर्यंतच्या व्याजासह रु. ११,११,३२६.१५/- (अकरा लाख अकरा हजार तीनशे सव्वीस आणि फक्त पंधरा पैसे) आणि पुढील व्याज आणि प्रतिवर्षी इतर खर्च. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी कर्जदाराच्या आयनामला कायद्याच्या संदर्भात (२३) च्या उप-सेखन (८) च्या तरतुदीनुसार, जी उपलब्ध असलेल्या संदर्भात आमंत्रित केले आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन
सी -५/४ श्री अनुपम नगर, नगर सी एच एस, मुखाड रोड, योगीधाम जवळ, कल्याण (१), जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१
ठिकाण: उल्हासनगर
दिनांक: ०२-०२-२०२३

Union Bank of India
A GOVT OF INDIA UNDERTAKING

युनियन बँक ऑफ इंडिया
संपत्ती वसुली व्यवस्थापन शाखा :
मेहेनान मजला, २१, बीणा चेंबर,
दत्ताल स्ट्रीट, कोट, मुंबई - ४०० ००१.

(परिशिष्ट ४) (नियम ८ (१))
ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, अधोस्वाक्षीर युनियन बँक ऑफ इंडिया, संपत्ती वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिव्हरिटीव्यवस्थापन अँड रिस्कमॅनेज्मंट ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्हरिटी इंटेरेट अँक्ट, २००२ व सिव्हरिटी इंटेरेट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) सहकारण नियम ८ व ९ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार/हमीदार श्रीमती नीता नीलेश कांतिया व श्रीमती उषा भवानजी कांतिया यांना सदर सूचित निर्देशित रक्कम दि.०२.०५.२०२२ रोजीनुसार रु. ८१,१६,६७३.०० (रु. एक्याऐशी लाख सोळा हजार सहस्राे व्याहतर मात्र) अधिक त्यावरील पुढील व्याज व खर्च रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या स्वीकृती तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सूचना दि.०८.०७.२०२२ जारी केली होती.

कर्जदार व हमीदारांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व हमीदारांना व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोस्वाक्षीरानी सदर कायद्याचे अनुच्छेद १३ (४) सहकारण सदर नियमाच्या नियम ८ व ९ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी प्रतिवाक्यक ताबा घेतला आहे.

विलेपन: कर्जदार/प्रतिभूत कर्णको/हमीदारांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे युनियन बँक ऑफ इंडिया, संपत्ती वसुली व्यवस्थापन शाखा, मुंबई यांच्या प्रचारांतर्गत दि. ०२.०५.२०२२ रोजीनुसार रु. ८१,१६,६७३.०० (रु. एक्याऐशी लाख सोळा हजार सहस्राे व्याहतर मात्र) अधिक तवाील व्याज व अन्य प्रभार रकमेच्या अधीन असतील.

कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उपच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत कर्जदारांचे लघ वेषुद देण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेतच्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घ्यावी.

*** स्थावर मालमत्तेचे विवरण ***

प्लॉट क्र. ३०१, ३ रा मजला, ए. विंग, अय्य - व्हर्नियम विल्डिंग, पंढित दीनयाळ उपाध्याय मार्ग, मुस्तुंड (परिषद), मुंबई - ४०० ०८०, श्रीमती नीता नीलेश कांतिया व श्रीमती उषा भवानजी कांतिया यांच्या मालकीची मालमत्ता, मोजापतल ६४७ बी. फूड चर्चर्ड क्षेत्रफळ, सीमा पुढीलप्रमाणे : उत्तः विज साकर (एसआरए) व झोपडपट्टी क्षेत्र, दक्षिणः निर्माणार्थन इमारत, पूर्वनः रिट्ठी सिटी, पश्चिमः पंढित दीनयाळ उपाध्याय मार्ग.

सही/-
(संजय दि. रॉय)
सुस्थ व्यवस्थापक
प्राधिकृत अधिकारी,
युनियन बँक ऑफ इंडिया

ठिकाण: ०५.०२.२०२३
दिनांक: मुंबई

दि डेव्हकन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि.
मुख्य कार्यालय : २१७, रत्ना राममोहन रोड रोड, गिगावा, मुंबई - ४०० ००४.
दूरध्वनी क. ०२२-२६८९२३३३ ई मेल - legal@deccanbank.com

शुद्धिपत्रक

दिनांक ०२.०२.२०२३ रोजी नवशक्ति वा वसुलीपत्रक नं. सायन इन्डियनरिजि अँड कॅन्सेलटन्स, प्रोफा श्री. सपनकुमार पी. नायकवर इतर वांच्या वैधानिक सूचनेबाबत संदर्भ.

१) सूचनेमध्ये एवढीएवढी तारीख रखाण्यातील एवढ्या वा ठिकाणी जी रु. ९,७९,००,०००/- ही रक्कम चुकीने छापली गेली आहे. तर ती सुध्दील धरून नये.

२) सूचनेमध्ये एवढ्या खरोबत रक्कम रखाण्यातील मुद्दल एवढ्या ही ३९,७६,८५८/- ऐवजी ९,७९,३०,७८८/- अशी वाचावी.

इतर नोटीसीमध्ये कोपताही बदल नाही.

दिनांक: ०८-०२-२०२३
ठिकाण : मुंबई

सही/-
प्राधिकृत अधिकारी
दि डेव्हकन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि.

KVB Karur Vysya Bank
Smart way to bank

असेट रिकव्हरी ब्रांच: २७६/२८६, किलाचंद मॅनज, काळवादी रोड रोड, काळवादी, मुंबई, महाराष्ट्र-४०० ००२
फोन क्र.: ९९९९५९१८२३, ईमेल: kvb2134@kvbmail.com

स्थावर मिळकतीचा विक्रीकरिता विक्री सूचना

सिव्हरिटीव्यवस्थापन अँड रिस्कमॅनेज्मंट ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिव्हरिटी इंटेरेट अँक्ट २००२ सहकारणा सिव्हरिटी इंटेरेट (एफोर्समेंट) कलम २००२ च्या नियम ९ (१) च्या तरतुदीअन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता निविदा नि लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, दी करून वैश्य बँक लि. कडे गहाण/प्राभारित आहे, जिचा अन्वयिक करजारी दी करून वैश्य बँक लि. च्या तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकार्यांनी घेतला आहे. ही की. संतोष सदाशिव राव, पत्नी येथे प्लॉट क्र. बी.१, तळमजला, की विंग, श्री सदन सीएचएस येथे. दिवगणन, साई नगर, वसई परिसर, महाराष्ट्र ४०१२०२ आणि तसेच येथेही पत्ता ३०१, इमारत क्र. ३, राम रोड पार्क, साई नगर, आरसीआयसीआय बँकेजवळ, बासिन रोड, वसई परिसर, महाराष्ट्र ४०१२०२ यांचेकडून करून वैश्य बँक लि., तारण धनकोंना यकीत ३१.०१.२०२३ रोजीस रु. २६,३७,४५८.२१ (दुसरे सव्वीस लाख सदतीस हजार चारशे अठ्ठाव्याणव आणि पैसे एकवीस मात्र) सह ०१.०२.२०२३ पासून त्यावरील व्याज आणि खर्चाच्या वसुलीसाठी ०८.०२.२०२३ रोजी "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन
निवासी प्लॉट क्र. ४०२, २था मजला, विंग ए, रोडक रिव्हिडेन्सी, सर्वे क्र. ७. डिस्टा क्र. २बी. तारण ममाटूर, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४१०२०१, मोजापतल क्षेत्र ६६५ चौ.फू. बिस्ट एच म्हणजेच २१.८० चौ.मी. जे सर्व ते भाग आणि विभाग.

राखीव किंमत रु. २१,००,०००/- इतर : (राखीव किंमतीचे १०%) रु. २,१०,०००/- बोली वाढविण्याचे मुल्य रु. ५२,०००/-

विक्रीच्या ताशिलतार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमची बँक/तारण धनकोंनी वेबसाईट www.kvb.co.in/Property Under Auction म्हणजेच तसेच आमच्या सेवा पुढित्तरागचे वेब पोर्टल https://www.matexauctions.com, श्री. प्रजोत कदम, मोबाईल क्र. ७३०५०८१२६१, ईमेल आयडी: mumbaiproperties@matexnet.com चा संदर्भ घ्यावा.

सर्फेसी अँक्ट, २००२ च्या नियम ९ (१) अन्वये १५ दिवसांची साविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपूर्वीत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमूद धनकोनी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास परिशिष्ट मिळकतीचा लिलाव विक्री करण्यात येईल आणि उर्वरित धनकोनी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

सही/-
प्राधिकृत अधिकारी
दी करून वैश्य बँक लि.

दिनांक: ०८.०२.२०२३
ठिकाण: मुंबई

BAJAJ Electricals

CIN: L31500MH1938PLC009887
नोंदणीकृत कार्यालय: ४५/४७, वीर नरियन मार्ग, मुंबई ४०० ००१.
टेली.नं.: ०२२-६१४९ ७०००
इमेल: legal@bajajelectricals.com, वेबसाईट : www.bajajelectricals.com

सूचना

(कंपनीच्या भागधारकांनी लक्ष घावे यासाठी)

विषय: कंपनीच्या इन्व्हीटी शेअर्सचे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड (आयडीएफ) सार्वजनिक अकाउंटमध्ये हस्तांतरण

कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या कलम १२४ (६), इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अधिनियम (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सर आणि रिफंड) नियम, २०१६ ("नियम") सह वाचिले असल्याच्या तरतुदीनवये आणि त्यांमधील दुरुस्त्या, कॉर्पोरेट व्यवहार मंडळातने अधिसूचित केल्यानुसार ही सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कायदाचे कलम १२४(६) सहाविरुद्धा नियम, ज्यामध्ये ज्या समाभागांसाठी सलग सात (७) वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी लाभांस प्रदान करण्यात आलेला नाही किंवा भागधारकांकडून दाना करण्यात आलेला नाही अशा सर्व समाभागांचे आयडीएफ सार्वजनिक अकाउंटमध्ये हस्तांतरण करण्याबारे तत्सूचीचा समावेश आहे.

नोंदीनुसार असे निदर्शनास आले आहे की कंपनीच्या काही भागधारकांनी आर्थिक वर्ष २०१५-१६ च्या अंतिम लाभांभागासह राखिलेला लाभांस रोख रक्कमत प्राप्त केलेला नाही आणि तो सलग सात (७) वर्षांपासून सहाविरुद्धा उपलब्ध नाही.

नियमांमध्ये नमूद केलेल्या विविध आवश्यकतांची पूर्तता करून, नियमानुसार ज्यांचे समागण आयडीएफ सार्वजनिक अकाउंटमध्ये हस्तांतरण होण्यासाठी पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांना उचित कायदाी करण्यासाठी कंपनीने वैधानिकरित्या संकेत साधला आहे.

कंपनीने आयडीएफ सार्वजनिक अकाउंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या अशा समाभागांचे आणि अशा भागधारकांचे पूर्ण तपशील तिच्या www.bajajelectricals.com या वेबसाईटवर उपलब्ध केलेले आहेत.

भागधारकांनी याची नोंद घ्यावी की दाना न केलेला लाभांस आणि आयडीएफमध्ये हस्तांतरण झालेले समागण, अशा समाभागांवर जमा होणाऱ्या सर्व लाभांससहित, जर काही असल्यास, अशा दोन्हीसाठी भागधारक नियमानु विहित केलेल्या प्रक्रिया अन्वये करून आयडीएफ प्राधिकृतकर्ताकडे पुन्हा दाना करू शकतात. जर संबंधित भागधारकांला कळविलेल्या मुदती पर्यंत भागधारकांकडून समाभागांसाठी वैध दाना प्राप्त न झाल्यास, निमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांच्या अनुगुणार्थ नियमांमधील विहित प्रक्रियेनुसार कंपनी अशा समाभागांचे आयडीएफमध्ये हस्तांतरण करेल. आयडीएफमध्ये हस्तांतरित झालेले सहागण आणि प्राप्त झालेली लाभांभागी रक्कम यारंजर्नात कंपनीच्या विरोधात कोणताही दाना करणा भागधार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

या विषयाबद्दल शेअरहोल्डर्सना कोणत्याही विचाणा असतील तर ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्स, मेसर्स लिंक इन्ट्रासट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, यांच्याशी, ज्यांचे कार्यालय सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विकोली (पश्चिम), मुंबई ४०००८३ येथे आहे, त्यांच्याशी संकेत साधू शकतात. टेली.नं.: ०२२-४१९१८६२७०, फॅक्स नं.: ०२२-४१९१८६०६०, इमेल: raj.helpdesk@linkintime.co.in, वेबसाईट: www.linkintime.com, कोणत्याही स्पष्टीकरणासाठी तुम्ही कंपनीला legal@bajajelectricals.com येथे ईमेल करू शकता.

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता अजय नागले
रिनांक: ८ फेब्रुवारी, २०२३ कंपनी साविध आणि विभाग प्रमुख

पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन
मुख्यालय: नरियन भवन, १५७/१५६, १५ वा मजला, नरियन पॉईंट, मुंबई-४०० ०२१
दूरध्वनी क्र.: ९१-२२-६९१०७६००, ९१-२२-६९१०७६०४ ई-मेल - ee.diot.tourism@gmail.com

जाहिरात निविदा सूचना क्र. १३ जा.क्र.प.सं./बांधकाम/निविदा/२०२३

खालील कामांसाठी कोन्या निविदेचा नमुना संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १५ वा मजला, नरियन भवन, नरियन पॉईंट, मुंबई-४०० ०२१, दूरध्वनी क्र.: ०२२-६९१०७६००/०४ वा कार्यालयानु दि. ०८/०२/२०२३ ते १५/०२/२०२३ दु. १२.०० वा. पर्यंत देण्यात येतील व भरून पाठविलेल्या सिलबंद निविदा लिफाफे दि. १५/०२/२०२३ रोजी दुपारी १५:०० वा. पर्यंत स्वीकारतील आणि शक्यतो त्याच दिवशी उघडल्या जातील.

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित किंमत (रुपये)	इसारा रक्कम (रुपये)	काम पूर्ण करण्याची कालमर्यादा	निविदेचा नमुना प्रकार	कोन्या निविदा नमुन्याची किंमत
१	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT JATSMAJ PANCHAYATI UDASIN BADAAKHA MANDIR TOKDE TAL MALAEGAON DIST NASHIK	४४२२८५/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-
२	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT SANT MUKTABA SAMADHI MANDIR KOTHALI TAL MUKTAINAGAR DIST JALGAON	४४३३४८/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-
३	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT MAHADEV MANDIR TALAYCHA BAND AT BALAAROAD TAL PETH DIST NASHIK	४४३६७४/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-
४	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT YAHA MOGI MATA MANDIR SULBARI TEKDI TAL NANDURBAR	४४२१३५/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-
५	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT KANIFNATH SAMADHI STHAL MHADI TAL PATHARDI DIST AHMEDNAGAR	४४१८८२/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-
६	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT JAGDAMBA MANDIR JUNI BAZZARPETI TAL PETH DIST NASHIK	४४५७९६/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-
७	PROVIDING BASIC FACILITIES FOR TOURIST/DEVOTEES AT VIITHALRUKMINI MANDIR JALEGAON SHEJARI ZADIPADA TAL PETH DIST NASHIK	४४३७४०/-	९०००/-	४५ दिवस	ब-१	रु. ५००/- जी.एस.टी. एकूण रुपये ५९०/-

संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयांमध्ये सूचना फलकार सविस्तर निविदा सूचना पाहवयास मिळेल किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता रद्द उरविण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

सही/-
संचालक
पर्यटन संचालनालय, मुंबई

ठिकाण: मुंबई
दिनांक: 07.02.2023

Nippon India Mutual Fund
Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited
(CIN - L65910MH1995PLC220793)
Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiam.com

Record Date February 10, 2023*

NOTICE NO. 79

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund (NIMF) has approved the following Distribution on the Face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted schemes of NIMF, with February 10, 2023 as the record date:

Name of the Scheme(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on February 06, 2023 (₹ per unit)
Nippon India Banking & Financial Services Fund - IDCW Option	4.75	57.5580
Nippon India Banking & Financial Services Fund - Direct Plan - IDCW Option		79.2907
Nippon India Power & Infra Fund - IDCW Option		41.7857
Nippon India Power & Infra Fund - Direct Plan - IDCW Option	3.25	45.7890
Nippon India Retirement Fund - Wealth Creation Scheme - IDCW Option		15.8939
Nippon India Retirement Fund - Wealth Creation Scheme - Direct Plan - IDCW Option	0.75	17.5985

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.
#or the immediately following Business Day if that day is a non-business day

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form : IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

For Nippon Life India Asset Management Limited
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks. read all scheme related documents carefully.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालय

प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेन्ना कालेज समोर, मुंबई-४०००५१
दूरध्वनी क्र./फॅक्स : २६४२१८५८ Email ID : dsilmsd@yahoo.com

जाहिर नोटीस
क्रमांक न.भू.सं.७/अपील एस आर ००२१८/२०२२/२००
वॉटे (पू) दिनांक- १६/०१/२०२३

नोंटीस (महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये)
प्रति,

रॉयल वेस्टर्न (इंडिया) हॉटेल्स प्रा. लि. अपीलदार
द्वारा संचालक दिलीप भारत मंगानी
रा-प्लॉट नं. ६०१, प्लॉट नं. ४७२
सुप्रीम सेनीटी, १६ वा रस्ता खार (प)
विमळन्या जवळ, खार (प) मुंबई ४०० ०५२

विरुध्द
जाबदार
५) श्रीम. शकुंतला व्ही. कुमार
६) निलम अँट्रुकुमार
रा-गोपी महल, १८ वा रस्ता खार
मुंबई-४०० ०५२

१) नगर भूमापन अधिकारी, विलेपार्ले
२) श्रीम. मेरी इवलेल डिमॅन्ड
३) रेव्हंड फादर अंशुनी डेवेंद्रम
अ.क्र. २-व ३ रा-१००४,
किशोर कुमार गंगुली मार्ग, जुहू तारा रोड,
जुहू, सातलूक (प) मुंबई ४०० ०४९
४) मे. फार्वेड कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन
भागीदारी संस्था
रा-योगी स्मृती, जे. व्ही. पी. डी. स्किम
जुहू रोड, मुंबई ४०० ०१७
विषय - नगर भूमापन जुहु, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील
न. भू. क्र. १००४, १००४/१ ते ६ वा मिळकतीचा बाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील
संदर्भ - आपला दिनांक २२/०८/२०२२ रोजीचा अपील अर्ज

महोदय/महोदया,
प्रस्तुत विषयांकीत जे मिळकती बाबत रॉयल वेस्टर्न (इंडिया) हॉटेल्स प्रा. लि. द्वारा संचालक दिलीप भारत मंगानी यांनी वा न्यायालयात अपील दाखल केलेले होते. सदर प्रकणी सुनावणी सुरु असून यापूर्वी झालेल्या सुनावण्यास आपणास नोटीस काढून देखील आपण गैरहजर आहात. तरी आता नगर भूमापन जुहु, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील न. भू. क्र. १००४, १००४/१ ते ६ वा मिळकतीचा बाबतचे अपील प्रकणी सुनावणी दिनांक ०६/०३/२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता नेमण्यात आलेली आहे. सदरचे तारखे दिक्ती आणि पुनरावणी वेळी हजर राहणे. सुनावणीचे वेळी गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून आपले गैरहजेरेत सुनावणी करून निघून गेवला जाईल याची नोंद घ्यावी.

सही/-
(धनजीराव धायगुडे)
जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख,
मुंबई उपनगर जिल्हा

ajanta pharma limited
(सीआयएन नं. : L24230MH1679BPCL022059)

नोंदणी. कार्यालय : अजन्ता हाऊस, चारकोप, विक्रीवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७.
दूर. क्र. ०२२ - ६६०६००० फॅक्स क्र. ०२२ - ६६०६१२००
वेबसाईट: www.ajantapharma.com ईमेल : investorgrievance@ajantapharma.com

सूचना

सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट कामकाज अंजलयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, २२/२०२०, दि. १५.०६.२०२०, ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२०, १०/२०२१, दि. २३.०६.२०२१, २०/२०२१, दि. ०८.१२.२०२१, ३/२०२२, दि. ०५.०५.२०२२ व ११/२०२२, दि. २८.१२.२०२२ व अन्य परिपत्रके, काही असल्यास (एफसीएआर) यांच्या अनुगुणान्तर्गत श्री. योगेश अग्रवाल - व्यवस्थापकीय संचालक व श्री. राजेश अग्रवाल - सूचक व्यवस्थापकीय संचालक यांची पुनःनेमणूक व मानधनकारिता सामान्य ठरावाद्वारे सभासदांची मंजुरी प्राप्त करण्यासाठी, ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते याद्वारे, दि. ०३ फेब्रुवारी, २०२३ (निघारित अंतिम तारीख) रोजीनुसार कंपनी डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत असतील तसेच ज्या सभासदांची नावे कंपनीच्या सभासदांच्या किंवा डिपॉझिटरी पाटिसिपंडराद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभाभंगी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असतील अशा सभासदांना कंपनीने टपाली मतदान सूचनेची पाठवणी मंगळवार, दि. ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी पूर्ण केली आहे.

आपल्या सभासदांना टपाली मतदानकारिता दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नेमली आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधी बुधवार, दि. ०८.०२.२०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल व गुरुवार, दि. ९.०२.२०२३ रोजी सयं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्यूल कार्यालय करण्यात येईल. सभासदांच्या मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीच्या प्रदानित समागण भांडवलालील त्याचद्वारे धारण केलेल्या रोअरॅन्सच्या प्रमाणगत असेल. सभासदांची संमती वा विरोधाचा पडव्यवहार हा केवळ दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारेच करण्यात येईल. ई-मतदानकारिताची विस्तृत प्रक्रिया सूचनेत दिलेली आहे. सभासदाद्वारे ठराववारएकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.

सभासदांनी याचीही नोंद घ्यावी की टपाली मतदान सूचना कंपनीनी वेबसाईट www.ajantapharma.com वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट www.nseindia.com वर तसेच सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वरील उपलब्ध आहे.

कंपनीच्यासंचालक मंडळाने दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया नियम व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ऑलिव्ह डीसूझा अँड कं. चे श्री. ऑलिव्ह डीसूझा यांची, त्यांच्या अनुपस्थितीत जय डीसूझा अँड कं. चे श्री. जय डीसूझा - कार्यरत कंपनी साविध यांची नेमणूक केली आहे. काही शंका असल्यास मिळकतीच्या कार्यालयीन कृपया helpdesk.evoting@cdslindia.com वा